



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ४, अंक ५७]

मंगळवार, सप्टेंबर १८, २०१८/भाद्रपद २७, शके १९४०

[पृष्ठे ३, किंमत : रुपये १८.००

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ—नागपूर विभागीय पुरवणी

(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १९६.

सभापती, नागपूर सुधार प्रन्यास, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ नुसार फेरबदल

क्र. नासुप्र-उसंनर-कलम-३७-६३१-२०१८.—

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे तरतुदीनुसार नागपूर शहराकरिता तयार करण्यात आलेली सुधारित विकास योजना नगर विकास विभागाची अधिसूचना क्रमांक टीपीएस-२४९६-२६४३-सी.आर-३००(ए)-९७-युडी-९, दिनांक ७-१-२००० नुसार भागशः मंजूर व क्रमांक टीपीएस-२४००-१६२८-सी.आर.-२००-२०००-युडी-९, दिनांक १०-९-२००१ नुसार अंतिमतः मंजूर करण्यात आलेली आहे. तसेच शासनाचे नगर विकास विभागाची अधिसूचना क्रमांक टीपीएस-२४०१-८५५-सी.आर.७६- युडी-९, दिनांक २७-०२-२००२ अन्वये ७ योजनांकरिता नागपूर सुधार प्रन्यासला “ नियोजन प्राधिकरण ” म्हणून घोषित केलेले आहे व विषयांकित जागा या ७ योजनेपैकी “ ग्रीन बेल्ट कंट्रोल स्किम ” अंतर्गत समाविष्ट आहे.

नागपूर शहराच्या मंजूर सुधारित विकास योजनेत महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ नुसार खालील अनुसूचित नमूद केल्याप्रमाणे फेरबदल करण्याचे नागपूर सुधार प्रन्यासने ठरविले आहे व उक्त प्रस्तावासंदर्भात नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त मंडळाने ठराव क्रमांक ४-११८०-दिनांक १३-०६-२०१८-एसई-प्लॅनिंग अन्वये फेरबदलाची कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विकास योजनेत सुचविलेले प्रस्तावित फेरबदल खालीलप्रमाणे आहे.—

अनुसूची

अनुक्रमांक	खसरा क्र./मौजा	अंदाजे क्षेत्र	मंजूर सुधारित विकास योजनेप्रमाणे उपयोग	म. प्रा. व न. र. अधिनियम, १९६६ चे कलम-३७ नुसार प्रस्तावित उपयोग
(१)	(२)	(३)	(४)	(५)
१.	१०९, ११०(भाग)/नारी	०.१६७२ हेक्टर	दवाखाना (आ. क्र. एमएन-१३)	पार्क (आ. क्र. एमएन-१३)

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)
२.	९३-९४, ९६/१, ९७, ९८/नारी	१.६७०४ हेक्टर	पार्क (आ. क्र. एमएन-२९)	दवाखाना व मॅटिनिटी होम (आ. क्र. एमएन-२९अ) क्षेत्र १६७२ चौ. मी. खसरा क्रमांक ९७(भाग) तसेच पार्क (आ. क्र. एमएन-२९) क्षेत्र १५०३२ चौ. मी. उर्वरित खसरा क्रमांक समुचित प्राधिकरण नागपूर महानगरपालिका, नागपूर (केवळ दवाखाना व मॅटिनिटी होम (आ. क्र. एमएन-२९अ) करिता).

उपरोक्त प्रस्तावित फेरबदल दर्शविणारा नागपूर शहराच्या सुधारित विकास योजनेचा भाग नकाशा नागपूर सुधार प्रन्यासच्या उपसंचालक, नगर रचना (रचना) विभागात कामकाजाचे सर्व दिवशी कार्यालयीन वेळात जनतेच्या निरीक्षणासाठी खुला ठेवण्यात आला आहे. तरी नागरिकांना सूचित करण्यात येते की, ही सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रकाशित झाल्याचे तारखेपासून एक महिन्याचे आत विकास योजनेतील उपरोक्त फेरबदलाच्या संबंधात ज्या लेखी सूचना किंवा हरकती उपसंचालक, नगर रचना, नागपूर सुधार प्रन्यासकडे प्राप्त होतील त्यावर नागपूर सुधार प्रन्यासकडून विचार होऊन नंतर फेरबदलाचा प्रस्ताव शासनाकडे मंजूरीसाठी सादर करण्यात येईल.

नागपूर :
दिनांक १५ सप्टेंबर २०१८.

अश्विन मुद्गल,
सभापती,
नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर.

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १९७.

BY CHAIRMAN, NAGPUR IMPROVEMENT TRUST

Modification U/s 37 of Maharashtra Regional & Town Planning Act, 1966

No. NIT-DDTP-Section-37-631-2018.—

The Revised Development Plan of Nagpur City prepared under the provisions of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 have been sanctioned by Government *vide* Urban Development Department Notification No. TPS-2496-2643-CR-300 (a) 97-UD-9, dated the 7th January 2000 and finally sanctioned by Government *vide* Notification No. TPS-2400-1628-CR-2000-UD-9, dated the 10th September 2001. Also Nagpur Improvement Trust has been declared as “Planning Authority” for the seven Improvement Schemes being implemented by the Nagpur Improvement Trust *vide* Government Notification No. TPS-2401-855-CR-76-UD-9, dated the 27th February 2002. The said land falls in “Green Belt Control Scheme” within 7 Schemes mentioned above.

In the said Revised Sanctioned Development Plan, the Nagpur Improvement Trust is desirous of making some modification u/s 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966. Accordingly Nagpur Improvement Trust *vide* its Board Resolution No. 4/1180/dated 13-06-2018/SE/Planning has consented to make the aforesaid modification in Development Plan of Nagpur. The aforesaid modification proposed is as under.—

SCHEDULE

Sr. No.	Kh. No./ Mouza	Approximate Area	User as per sanctioned M.R.D.P.	Proposed Change u/s 37 of M.R. and T.P. Act, 1966
(1)	(2)	(3)	(4)	(5)
1.	109, 110 (Part)/Nari	0.1672 Hect.	Hospital (Res. No. MN-13)	Park (Res. No. MN-13)
2.	93-94, 96/1, 97, 98/ Nari	1.6704 Hect.	Park (Res. No. MN-29)	Dispensary & Maternity Home (Res. No. MN-29A) Area 1672 Sq. Mt. Kh. No. 97 (Part) & Park (Res. No. MN-29) Area 15032 Sq. Mt. for Remaining Kh. Nos. Appropriate Authority Nagpur Municipal Corporation (For Dispensary & Maternity Home) (Res. No. MN-29A)

The Part Plan of Revised Development Plan of Nagpur showing the proposed modification is displayed in the office of the Deputy Director, Town Planning, Nagpur Improvement Trust, Station Road, Sadar, Nagpur-440 001 during office hours on all working days. The suggestions and objections (in writing) which may be received by Deputy Director, Town Planning, Nagpur Improvement Trust in respect of the said modification to the Revised Development Plan within a period of one month from the date of publication of this notice in the *Official Gazette* will be considered. After hearing and final decision on objections, the said modification proposal will be submitted to the Government for sanction.

Nagpur :
Dated the 15th September 2018.

ASHWIN MUDGAL,
Chairman,
Nagpur Improvement Trust,
Nagpur.